

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - ०४/०३/२०१५

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०४/०३/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. ननवरे जितेंद्र बाबा - सभापती
- २) मा. लोंढे शुभांगी संतोष
- ३) मा. मोटे किरण बाळासाहेब
- ४) मा. गिता सुशिल मंचरकर
- ५) मा. म्हेत्रे सुरेश रंगनाथ
- ६) मा. बारणे निलेश हिरामण

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.बेंडे - प्रशासन अधिकारी, मा.रज्जाक पानसरे - क्रीडा अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.नगरसदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजात दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.३) पुना डिस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्ट्स असोशिएन यांच्या विविध क्रीडा स्पर्धांना सन २०१४-१५ करिता मनपाच्यावतीने आर्थिक सहाय्य करणेबाबत - मा.किरण मोटे, मा.शुभांगी लोंढे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.४) भोसरी सहल केंद्रा जवळील व्यायामशाळा सेवाशुल्क तत्वावर भाड्याने देणेबाबत - मा.शुभांगी लोंढे, मा.गिता मंचरकर यांचा प्रस्ताव.

ठराव क्रमांक - ७६

विषय क्रमांक - १

दिनांक - ०४/०३/२०१५

विभाग - क्रीडा

सुचक - मा. किरण मोटे

अनुमोदक - मा.गिता मंचरकर

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/७अ/कावि/९/२०१५, दि.२७/०१/२०१५

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा २०१४-१५ साठी प्रस्तावात नमुद प्रमाणे क्रीडा साहित्य (१६ बाबींचे) कोटेशन काढून, करारनामा न करता मे.आदित्य स्पोर्ट्स, आकुर्डी यांचेकडून एकूण र.रु.१,८८,१५०/- (अक्षरी र.रु.एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पन्नास फक्त)

खरेदी करणेत आलेले असलेने त्याचे अवलोकन करणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - ७७

विषय क्रमांक - २

दिनांक - ०४/०३/२०१५

सुचक - मा.किरण मोटे

अनुमोदक - मा.शुभांगी लोंढे

संदर्भ - मा.किरण मोटे, मा.शुभांगी लोंढे यांचा प्रस्ताव.

श्री रमेश विपट ,कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांनी पत्र क्र.पी.डी.आय.ओ.एस.आर./खेळ/३१/२०१४ दि.११/२/२०१५ अन्वये पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन यांना यांच्या खालील स्पर्धांना आर्थिक पुरस्कार मिळणेस व सदर र.रु.१,०१,३००/-चा धनादेश लवकरात लवकर मिळणे कामी कळविलेले आहे..

अ.क्र.	खेळ स्पर्धेचे नाव	आर्थिक पुरस्कार र.रु.
१	कबड्डी	१४,७००/-
२	कॅरम(पुरुष),	२२,३००/-
३	कॅरम (महिला),	१५,०००/-
४	फुटबॉल	२४,३००/-
५	लॉन टेनिस	२५,०००/-
	एकूण र.रु.	१,०१,३००/-

पिंपरी चिंचवड म.न.पा.ने सन २०१३-१४ मध्ये आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१५८/२०१४ दि.४/२/२०१४ अन्वये कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांना फुटबॉल ,कॅरम (महिला),कॅरम(पुरुष),जलतरण लॉन टेनिस या स्पर्धेसाठी म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी आर्थिक सहाय्य र.रु. ८८,१००/- अदा केलेले आहे.या स्पर्धेमध्ये म.न.पा.अधिकारी व क्रमाचारी सहभागी होत असतात.

तरी कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांना १)कबड्डी,२)कॅरम(पुरुष), ३)कॅरम (महिला), ४) फुटबॉल ,५)लॉन टेनिस या ५ क्रीडा स्पर्धांना सन २०१४-१५ करिता म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी ,आर्थिक सहाय्य र.रु.१,०१,३००/- (अक्षरी र.रु.एक लाख एक हजार तिनशे फक्त) अदा करणेस व सदरचा खर्च ,क्रीडा निधी ,वार्षिक स्पर्धा क्रीडा कला या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ७८

विषय क्रमांक - ३

दिनांक - ०४/०३/२०१५

सुचक - मा.शुभांगी लोंढे

अनुमोदक - मा.गिता मंचरकर

संदर्भ - मा.शुभांगी लोंढे, मा.गिता मंचरकर यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भोसरी येथील जलतरण तलावाच्या जवळची व्यायामशाळा स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, नवीन भाजी मंडई, भोसरी, पुणे ३९ ही संस्था चालविण्यास तयार आहे. आपल्या विभागाच्या सर्व अटी व नियमानुसार वरील संस्था ही व्यायामशाळा चालविण्यास तयार आहे. सदरची संस्था तरुण मुलांना आरोग्याबाबत व व्यायामाबाबत मार्गदर्शन करेल. सदरची व्यायामशाळा खुप दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. तरी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सदरची व्यायाम शाळा लवकरात लवकर स्वामी विवेकानंद मित्र मंडळ, नवीन भाजी मंडई, भोसरी ३९ या संस्थेस चालविण्यास देण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(ननवरे जितेंद्र बाबा)

सभापती

क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २१२ /२०१५

दिनांक : ०५/०३/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.